

Drashti Exotica Papers

Convenance Deed

26/4/13, Parked, Buisson

Drashti Exotica


8289/2010

तात्काळ तपासणी विवरणपत्र

बाबले : मा. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कडील परिपत्रक
क्र. का. ६/तपासणी/१५४९ दिनांक १२/०९/२००७ अन्वये तात्काळ तपासणी.

दुय्यम निबंधक कार्यालय पालघर

१) दस्त क्र. दिनांक : 30/10/10
२) निष्पादनाचा दिनांक : 20/10/10
३) मौजे : ५१५५५ नि. ५१५५५
४) गट नं. : २४/४/५
५) झोन क्र. : ११.२
६) जमिनीचे क्षेत्र : क्षेत्र २५०२ चौ. वा. १८
१६०१५५. २२२२ Sq. mts



७) अस्तित्वातील बांधकाम क्षेत्र : रु. _____
८) मुल्यदर : रु. १५००/-
९) मोबदला : रु. ६३,००,०००/-
१०) दस्तऐवजाचा प्रकार : २५२५५५५
११) अनुच्छेद क्रमांक : ५-(b)
१२) भरलेली स्टॅम्प ड्युटी : १५२००/-


८ (अ) वाजार भाव रु. ३११०८००/-

दुय्यम निबंधक पालघर

सह जिल्हा निबंधक व मुद्रांक नियंत्रक यांचेकडील १००% तपासणीचा तपशिल.

तपासणीत आढळून आलेली वस्तुस्थिती :

१. दस्त नोंदणी व प्रकार व अनुच्छेद :-
२. मुद्रांक व नोंदणी फी बरोबर वसुल केली आहे काय ?
(मुद्रांक शुल्क गणना बरोबर आहे काय ?)
३. नसल्यास मुल्यांकन तपशिल
४. इतर त्रुटी / टिप :-



तपासणी करणार :- _____

सह जिल्हा निबंधक वर्ग-१ :- _____

नाव :-

पदनाम :-

दिनांक : / /

G. S. Thakkar

M. K. Dethia

M. K. Dethia
R. M. Chhetri

Customer's Copy	
CITIZEN CREDIT CO-OPERATIVE BANK LTD.	
Lic # D-5/STP(V)/C.R. 1009/02/2005/200-203	
Br Mira Road	Date 27/10/10
Pay to Acct Stamp Duty Thane	
Franking Value	Rs. 2,52,000/2
Service Chgs (Rs. 10 per doc)	Rs. -
TOTAL	Rs. 2,52,000/2
Name of the stamp duty paying Party	
Mr. Nimesh S. Thakkar,	
Mrs. Jayana N. Thakkar,	
A/304, Narmada Enclave (W),	
N.S.F.C. factory, Bhatwade (W)	
DD / Cheque No. _____	
Drawn on Bank _____	
(For Banks Use Only)	
Tran ID	
Franking Sr. No. 43522	
Cashier	Officer

2	1	20
---	---	----

श्री

--: खरेदीखत :-

आज ब्यानिवार दिनांक 30 माहे ऑक्टोबर सन 2010 चे दिवशी.

- १) श्री. निमेश शशिकांत ठक्कर, वय - २९ वर्षे,
 - २) सौ. तरुणा निमेश ठक्कर, वय - २९ वर्षे,
- रा.ओ/३०४, नर्मदा एनक्लेव्ह सी.एच.एस.लि.
श्री सिध्दी विनायक रोड, आईस कंपनी जवळ,
मॅक्सस मॉल च्या बाजुला, भाईंदर (प)जि. ठाणे

खरेदीखत
लिहून घेणारे
(पहिलापक्ष)


यांसी

- श्री. गणेश इंटरप्रायजेस, भागीदारी संस्थचे भागीदार,
 - १) श्री. मनोज के. देढीया, वय - ४२ वर्षे,
 - २) श्री. रमेश एम. छेडा, वय - ५० वर्षे,
- कार्यालय: बी/३, तुलसी टॉवर, साईबाबा नगर,
मीरा भाईंदर रोड, मीरा रोड (पू).

खरेदीखत
लिहून देणारे
(दुसरापक्ष)

G. Thakkar

M. Thakkar



M.K. Deahia
R.M. Chetani

Original
File
Bank
200
2010

पालघर
पत्रा. २२९ / २०२३
३ / २०

कारणे खरेदीखत लिहून देतात ते खालीलप्रमाणे:-

- १) तुकडी, जिल्हा, व जिल्हा परिषद ठाणे, पोळतुकडी, तालुका, पंचायत समिती पालघर आणि दुय्यम निबंधक पालघर तसेच ग्रामपंचायत पास्थळ यांच्या हद्दीतील व अधिकार क्षेत्रातील मौजे पास्थळ येथे दुसऱ्यापक्षाच्या नावे, मालकी आणि प्रत्यक्ष कब्जेवहिवाटीत खालील वर्णन केलेली बिनशेत जमिन आहे. त्या बिनशेत जमिनीचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.

गाव	स. नं.	एकुण क्षेत्र (चौ. वार.)	एकुण क्षेत्र (चौ. मी.)	टाकार (रु. पै.)
पास्थळ	२६/४/ब	२६०२.००	२२२२.००	२९९.००

- २) येणे प्रमाणे वरील वर्णन केलेल्या बिनशेत जमिनीच्या चतुःसिमा खालीलप्रमाणे आहेत.

पूर्वेस :- स. नं. २६/५ ची जमिन.
पश्चिमेस :- स. नं. २६/४/अ ची जमिन.
दक्षिणेस :- ~~खोदसर - तारापूर रोड~~
उत्तरेस :- स. नं. २६/३ ची जमिन.



- ३) येणे प्रमाणे वरील वर्णन केलेली व चतुःसिमा असलेली संपूर्ण बिनशेत जमिन या खरेदीखताचा मुख्य विषय असून यापुढे खरेदीखतात संक्षिप्ततेकरीता वरील वर्णन केलेल्या संपूर्ण बिनशेत जमिनीला "सदरहु जमिन" असे संबोधण्यात आलेले आहे.

- ४) येणे प्रमाणे वरील वर्णन केलेली सदरहु जमिन मुळ जमिन मालक श्री. भास्कर लक्ष्मण राऊत वगैरे यांच्या मालकीची असून त्यांनी सदरची जमिन, उपविभागीय अधिकारी डहाणू, विभाग डहाणू यांच्या

W. S. Thakkar

W. S. Thakkar

M. K. Dedhia

R. M. Chaudhary

१) येणेप्रमाणे वरील वर्णन केलेली सदरहु जमिन त्या जमिनीवरील शाड-शाडोरा, माळ-मोरा, जलतरू, काण्ट, पाषाण, पाषाणादी, तदंगभूत वस्तू तसेच दुसऱ्यापक्षाचे इजमेंट व वहिवाटीचे हक्क अशा सर्व हक्कांसह सदरहु जमिन उक्ती विक्री किंमत रक्कम रुपये ₹ 3,00,000 - (अक्षरी रुपये टोसष्ट लाख मात्र) या किंमतीला पहिल्यापक्षाला कायम मालक म्हणून विकत देण्याचे या खरेदीखताद्वारे वरील उभयपक्षात आपसात ठरलेले आहे.

M. K. K. K.


M. K. K. K.

२) येणे प्रमाणे वरील वर्णन केलेली सदरहु जमिन उक्ती विक्री किंमत रक्कम रुपये ₹ 3,00,000 - (अक्षरी रुपये टोसष्ट लाख मात्र) या किंमतीला पहिल्यापक्षाला कायम मालक म्हणून विकत दिलेली असून सदरहु जमिनीची संपूर्ण विक्री किंमत पहिल्यापक्षाकडून दुसऱ्यापक्षाला चेकच्या स्वरूपात मिळालेली असून सदरची रक्कम दुसऱ्यापक्षाने पहिल्यापक्षाकडून चेकच्या स्वरूपात स्विकारलेली आहे. म्हणून त्या रकमेची पोच दुसऱ्यापक्षाने पहिल्यापक्षाला याच खरेदीखताद्वारे सोबत जोडलेल्या पोचपावतीद्वारे दिलेली आहे. म्हणून आता त्यासाठी वेगळी पोचपावती देण्याची आवश्यकता नाही.

M. K. K. K.

M. K. K. K.

३) येणे प्रमाणे वरील वर्णन केल्यानुसार सदरहु जमिनीची संपूर्ण विक्री किंमत दुसऱ्यापक्षाला पहिल्यापक्षाकडून मिळालेली आहे. म्हणून आता सदरहु जमिनीच्या विक्री व्यवहारातील कोणतीही रक्कम पहिल्यापक्षाकडून दुसऱ्यापक्षाला येणे बाकी राहिलेली नाही. म्हणून दुसऱ्यापक्षाने सदरहु रकमेच्या मोबदल्यात सदरहु जमिनीचा प्रत्यक्ष शांत व खुला कब्जा आजरोजी पहिल्यापक्षाला कायम स्वरूपी मालक म्हणून दिलेला आहे. तसेच पहिल्यापक्षाने सदरहु जमिनीची प्रत्यक्षात पाहणी व मोजणी करून कब्जा घेतलेला असल्याकारणे आता सदरहु जमिनीच्या कब्जाबाबत पहिल्यापक्षाची कोणत्याही प्रकारे हरकत राहिलेली नाही. म्हणून आजपासून पहिलापक्ष सदरहु जमिनीचे पूर्ण मालक व कब्जेदार झालेले असल्याकारणे सदरहु जमिनीचा उपभोग पहिल्यापक्षाने आपल्या ईच्छेनुसार घ्यावा अथवा विल्हेवाट लावावी. त्याबाबत दुसऱ्यापक्षाची कोणत्याही प्रकारे हरकत राहिलेली नाही.



M. K. K. K.


M. K. K. K.

M. K. Dedhia
R. M. Ch...

१०) येणे प्रमाणे या खरेदीखताद्वारे पहिल्यापक्षाला कायम मालक म्हणून विकत दिलेली सदरहु जमिन दुसऱ्यापक्षाने रजिस्टर्ड खरेदीखताद्वारे कायम मालक म्हणून विकत घेतलेली असून सदरहु जमिन दुसऱ्यापक्षाच्या नावे महसूल दफ्तरी मालक म्हणून झालेली आहे. अशा प्रकारे सदरहु जमिन दुसऱ्यापक्षाची स्वकष्टाजीत मालकीची असल्याकारणे सदरहु जमिन पहिल्यापक्षाला कायम मालक म्हणून विकत देण्याचे दुसऱ्यापक्षाला पूर्ण अधिकार आहेत.

स्वकष्टाजीत	मालकीची
जमिन	विकत
दुसऱ्यापक्षाने	रजिस्टर्ड
खरेदीखताद्वारे	कायम
मालक म्हणून	विकत
दिलेली	जमिन
सदरहु	दुसऱ्यापक्षाला
पूर्ण	अधिकार
आहेत.	

११) येणे प्रमाणे या खरेदीखताद्वारे पहिल्यापक्षाला कायम मालक म्हणून विकत दिलेली सदरहु जमिन या पूर्वी दुसऱ्यापक्षानी पहिल्यापक्षा व्यतिरिक्त अन्य कोणासही विक्री, गहाण, दान, तारण, बक्षिस, लिज, भाडेपट्ट्याने, कुळहिवाट अथवा लायसन्सी किंवा अन्य कोणत्याही प्रकारे अन्य कोणासही दिलेली नाही. अथवा त्या जमिनीचा कोणताही भाग कोणासही कोणत्याही प्रकारे देऊन जड - जोखमांत घातलेला नाही. अथवा कोणाही कडून कोणतीही रक्कम अथवा वस्तू घेऊन त्या जमिनीच्या कोणत्याही भागावर कोणाचाही बोजा निर्माण केलेला नाही. तसेच सदरहु जमिनीबाबत आजपर्यंत सरकारी महसूल खात्याच्या इक्वीजेशन किंवा रिक्विजेशनच्या नोटीसा देखील दुसऱ्यापक्षाला मिळालेल्या नाहीत. म्हणून सदरहु जमिन ही बोजारहित व निर्विवाद अशा स्वरूपात असून या खरेदीखताद्वारे वरील वर्णन केलेल्या किंमतीच्या मोबदल्यात आजरोजी पहिल्यापक्षाच्या ताब्यात मालक म्हणून देण्यात आलेली आहे.



१२) येणे प्रमाणे वरील वर्णन केलेली सदरहु जमिन निर्विवाद दुसऱ्यापक्षाच्या मालकीची असून या खरेदीखताद्वारे पहिल्यापक्षाला कायम मालक म्हणून विकत देण्यात आलेली आहे. म्हणून आता सदरहु जमिनीबाबत अन्य कोणासही कोणत्याही प्रकारे हरकत उपस्थित करण्यास तसे कोणतेही कारण नाही. तरी देखील इतर कोणीही कोणत्याही प्रकारे सदरहु जमिनीबाबत हरकत घेतल्यास अथवा आपला कब्जा सांगण्याचा प्रयत्न

Asharng
TATKAR

M.K. Dedhiya
Rm

केल्यास त्याचे संपूर्ण निवारण दुसरापक्ष पहिल्यापक्षाला केल्यास त्याबाबत पहिल्यापक्षाला जराही तोशीष लागू दिली जाणार नाही.

जलर

श्री

१२९

७ १

१३) येणे प्रमाणे पहिल्यापक्षाने दुसऱ्यापक्षाकडील असलेल्या मालकी जमिनीबाबत शहानिशा करून/खातर जमा करून दुसऱ्यापक्षाने सदरहु मिळकतीचे त्यांच्याकडे असलेले सर्व ओरिजनल पेपर्स तसेच दुसरापक्ष व श्री. शिवाजी प. राऊत व इतर यांच्यात झालेल्या वर नमुद केल्याप्रमाणे तडजोडीचे कागदपत्र व सर्व कागद पत्रांची मालकी बाबतीतील शहानिशा करून पहिल्यापक्षाने घेतलेली असल्याकारणे सदरहु मिळकती बाबत उभय पक्षात कोणत्याही प्रकारचा वाद विवाद राहिलेला नाही. तसेच सदरहु जमिन मिळकतीच्या टायटल बाबत वाद विवाद उपस्थित झाल्यास त्याबाबत संपूर्ण निवारण दुसरापक्ष पहिल्यापक्षास करून देतील त्याबाबत पहिल्यापक्षाला जराही तोशीष लागू दिली जाणार नाही.

१४) येणे प्रमाणे सदरहु जमिन दुसऱ्यापक्षाच्या प्रत्यक्ष कब्जे वहिवाटीतील असून सदरहु जमिनीचा धारा दुसऱ्यापक्षाने आजपर्यंत व्यवस्थित आपल्या नावे भरलेला असून आता सदरहु जमिनचे मालक व कब्जेदार पहिलापक्ष झालेले असल्याकारणे पहिल्यापक्षाने सदरहु जमिन पहिल्यापक्षाच्या नावे महसूल दफ्तरी करून पहिल्यापक्षाने सदरहु जमिनीचा धारा वेळच्यावेळी भरणे. अशा प्रकारे सदरहु जमिन पहिल्यापक्षाच्या नावे महसूल दफ्तरी होण्याकरीता यदाकदाचीत दुसऱ्यापक्षाच्या सहया अथवा जाबजबाब लागल्यास पहिलापक्ष सांगतिल त्या दिवशी त्या वेळी व त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहून त्याचा कोणताही वेगळा मोबदला न घेता सहया व जाबजबाब देवून पहिल्यापक्षाला दुसरापक्ष पूर्ण सहकार्य करतील. त्याबाबत पहिल्यापक्षाचे जराही नुकसान होवू दिले जाणार नाही. अथवा त्याबाबत पहिल्यापक्षाली जराही तोशीष लागू दिली जाणार नाही.

१५) येणे प्रमाणे या खरेदीखताचा मुख्य विषय असलेल्या सदरहु जमिनी बाबतचे सदरचे खरेदीखत वरील उभयपक्ष त्यांचे वालीवारस, कुटुंबिय,

१५/१५/२०१८

१५/१५/२०१८


M.K. Dedhiya
P.M. Chheda


दायाद, हस्तक, कुळमुखत्यासधारक व प्रतिनिधी इत्यादी सर्वांवर
बंधनकारक राहिल व आहे.

१६) येणे प्रमाणे वरील वर्णन केलेल्या सदरहु जमिनीच्या विक्रीचे सदरचे खरेदीखत वरील उभयपक्षांनी आपसात समजून-उमजून आपआपल्या राजीखुशीने व अक्कल हुशारीने लिहून तयार केले असून त्यावर वरील उभयपक्षांनी आपआपल्या संमतीदर्शक सहया खालील साक्षिदारांसमक्ष खालीलप्रमाणे केलेल्या आहेत.

साक्षिदार

सहया

१) 
Alay R. Patil


२) 
M. K. Dethia



श्री. गणेश इंटरप्रायजेस
भागीदारी संस्थचे भागीदार,


M. K. Dethia

१) श्री. मनोज के. देढीया


R. M. Chheda




२) श्री. रमेश एम. छेडा
(दुसरा पक्ष)


Nimesh Shashikant Thakkar



१) श्री. निमेश शशिकांत ठक्कर




Smt. Taruna Nimesh Thakkar

२) सौ. तरुणा निमेश ठक्कर
(पहिलापक्ष)



१	२००	२०
१		३

-: पोचपावती :-

आम्ही सदर खरेदीखतातील दुसरापक्ष कारणे पोचपावती लिहून देतात की, सदरहु जमिन उक्ती विक्री किंमत रक्कम रुपये $\text{₹} 3,00,000/-$ (अक्षरी रुपये तीसशु लाख मात्र) या किंमतीला पहिल्यापक्षाला कायम मालक म्हणून विकत दिली असून सदरची संपूर्ण रक्कम चेकच्या स्वरूपात पहिल्यापक्षाकडून दुसऱ्यापक्षाला मिळालेली आहे. त्या मिळालेल्या रकमेचे वर्णन खालील प्रमाणे आहे.


अ. क्र.	रक्कम रु.	चेक नं.	दिनांक	बँकेचे नाव व शाखा.
१)	११,००,०००/-	७११९७४	१३/९/१०	आण्ड्रा बँक, दडिमर (प)
२)	१२,००,०००/-	७२८६७९	१/१/१०	आण्ड्रा बँक, दडिमर (प)
३)	४,००,०००/-	५६७८५५	१५/१/१०	आय. सी. व्ही. आय. बँक आडिमर (प)
४)	२००,०००/-	८६११२६	१५/१/१०	बॅन्सोन कॅचोबँक को. ऑप बँक लि. आडिमर (प)
५)	२,५९,०००/-	७२८६८०	२७/१०/१०	आण्ड्रा बँक, दडिमर (प)
६)	२,५०,०००/-	७२८६८१	२७/१०/१०	आण्ड्रा बँक, दडिमर (प)
७)	१४,५०,०००/-	CASH	२८/१०/१०	CASH
८)	१४,५०,०००/२	CASH शेकाड	२८/१०/१०	CASH शेकाड
	$\text{₹} 3,00,000/-$	एकूण		

साक्षिदार

१) 
२) 


एकूण रु. $\text{₹} 3,00,000/-$ १-
मिळाले.

श्री. गणेश इंटरप्रायजेस
भागीदारी संस्थचे भागीदार,




M. K. Dethia

१) श्री. मनोज के. देढीया



R. M. Cheda

२) श्री. रमेश एम. छेडा
(दुसरा पक्ष)



गाव नमुना सात (अधिकार अभिलेख पत्रक)

(महाराष्ट्र जमिन महसूल अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम ३, ५, ६ आणि ७)

गाव पारघळ तालुका - पालघर, जिल्हा-ठाणे

सूचक क्रमांक	उपविभाग	मूधारणा पध्दती	भोगवटादाराचे नाव	खते क्रमांक ३२२																		
२६	४/अ		खंडू एत सदाफुळे मंगलभा खंडू सदाफुळे	इतर अधिकार बुकडा ३२४																		
स्थानिक नाव			<table border="1"> <tr> <td>६५७</td> <td>६६</td> <td>२५९</td> <td>६६९</td> <td>७४</td> </tr> <tr> <td>६६७</td> <td>७०२</td> <td>७९२</td> <td>९०६५</td> <td></td> </tr> <tr> <td colspan="5" style="text-align: center;">९९९०</td> </tr> </table>	६५७	६६	२५९	६६९	७४	६६७	७०२	७९२	९०६५		९९९०					<table border="1"> <tr> <td>६६७</td> <td>३०९</td> <td>७९</td> </tr> </table>	६६७	३०९	७९
६५७	६६	२५९	६६९	७४																		
६६७	७०२	७९२	९०६५																			
९९९०																						
६६७	३०९	७९																				
लगावडीयोग्य क्षेत्र	हेक्टर	आर																				
चौ - मि -	२२००	-००																				
लागवडीयोग्य चौ - मि -																						
२६०२-००																						
उत्तराबासह एकूण क्षेत्र																						
आकारणी	रुपये	पैसे																				
	२६६	-००																				

गाव नमुना बारा (पिकांची नोंदवही)

(महाराष्ट्र जमिन महसूल अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम २९)

वर्ष	हंगाम	रीत	पिके व लागवड	क्षेत्र		जमिन कसनाऱ्याचे नाव	शेरा
				हेक्टर	आर		
२००६ २०१०			घर व फड	चौ - मि - २२००-००		खेत!	

ससल वर हुकुम खरी नक्कल दिली असे.

[Signature]

1) An application dated 11/12/79 from Shri Hari Laxman Prasad 2
 Bhaskar Lakshman Prasad of Pothal Taluka Palghat Dist. Thane.

ORDER

5203/2020
 1/20

The land comprised in S.No. 26/4 of Pothal 99 Taluka Palghat Dist. Thane measuring 5203 sq. Yards belongs to Sri Hari Laxman Prasad etc. 2 of Pothal Taluka Palghat Dist. There has applied for non-agricultural permission may be granted to him to use an area measuring 5203 sq. Yards i.e. 10.35 ghat of the said land for the non-agricultural purpose of Residential use only.

The enquiries made into this application revealed that :-

1. The applicant himself is the Occupant / Superior holder of the land and that there are no Co-occupant / Co-superior holder other persons have any interest or title therein.
2. The land in question was held on the sow and / or imposable tenure or had been purchased by the occupant under section 32-C of the P.T. and A.L. Act or under section 41, 46 and 49 of the P.T. and A.L. Act. (Vidarbhan region and Kutch area Act 1958 or under section 30-B, 30-C and 30-D of the Hyderabad Tenancy and Agricultural Rules 1957) and the occupant has already obtained the Collector's permission to use his land for N.A. Purpose to get its tenure of land to ordinary tenure.
3. The original occupant / Superior holder / Tenant / persons had interest in the land have given written consent that they have no objection to permission being granted to the applicant.
4. The land in question was on British land regranted for an agricl. purpose on new tenure and the grantee has already paid amount of " Nazrana " for using the land for N.A. Purpose.
5. There has been no encumbrance of the land granted against security of this land by Govt. / Co-operative Society or Bank and the Authority by which the loan has been granted has no objection to grant of N.A. Permission.
6. The land is not under acquisition and is not likely to be acquired in the near future for any Govt. or Public purpose.
7. The land is not reserved for any specific purpose in V.P. Pothal Regional Development Plan on the T.P. and has concerned authorities have no objection to the land being used for purpose of.
8. The land is suitable for the purpose for which it is proposed to be used from the Sanitary and Public Health point of view. The D.H.O. has communicated his no objection in this respect.
9. The applicant has produced the Layout Plan/ Building plan only approved by the Town-Planning and Regulation Department.

Village Panchayat Pothal
 Taluka Palghat

7 - 205 20
92 / 20

10. The Layout Plan and Building Plans produced by the applicant are in conformity with the provisions in Schedule -II & III appended to the Maharashtra Land Revenue (Conversion of use of Land and N.A.A.) Rules 1969.

11. The Railway , Prison/ Jail authorities have no objection grant of N.A. Permission in question.

12. The applicant has produced the " No Objection Certificate of the District Magistrate or the Explosive Officer, Village Panchayat - Pasthal .

13. The applicant has maintained adequate open marginal space on both the sides of the Electric High Power Tension Lines measuring through the lands.

14. The applicant has observed the building regulations and prevention of Ribbon development Rules as prescribed.

15. There is assessment and other rights in the land and the persons having such right has no objection to the grant of the N.A. Permission.

16. The applicant has obtained from the competent authority the ~~right~~ / quarrying lease or permission under the Minor Mineral Extraction Rules.

17. The applicant has agreed to abide the conditions subject to which the N.A. Permission should be granted to him.

NOTE :-

If the authorities referred to above have given conditions " No objection Certificate " we have suggested specific conditions to be imposed in the order , such conditions must be stated in para 3 below of this order.

In consideration of the above points there seems no objection to the Non-Agril. permission applied for in this case , being granted to the applicant.

In exercise of the powers vested / delegated to him under Section 44 of the Maharashtra Land Revenue Code 1966 , the Assistant Collector , Daham Division , Daham is pleased to grant permission to Shri Hari Lakshman Rankate. 2 of Pasthal Taluka Palyhas Dist. Dham Our S.No. 2614 admeasuring- 5203 Sq. Yards of Pasthal Taluka Palyhas Dist. Dham for the Non-agricultural purpose of residential use only . subject to the following conditions.

- 1) The grant of permission shall be subject to the provision of the Code and Rules made thereunder.
- 2) That the grantee shall use the land together with the building and or / structure thereon , only for the purpose for


Cont...3.



93 / 100

which the land is permitted to be used and shall not use it or any part of that land or building thereon for any other purpose without obtaining the previous written permission from the Collector / Asst. Collector Dahamu. For this purpose the use of a building shall decide the use of the land.

- 3) That the grantee shall not sub-divide that plot or Sub-plots if any approval in this order, without getting the Assistant Collector previously approved from the authority granting this permission.
- 4) That the grantee shall develop the land strictly in accordance with the sanctioned lay-out plan within a period of One year from the date of this order B (a) constructing roads, drains etc. to the satisfaction of the Assistant Collector and the concerned Municipal authority and (b) by measuring and demarcating the plots by the Survey Department and until the land is so developed to plot therein shall be disposed of by him in any matter.
- 5) That if the plot is sold or otherwise disposed of by the grantee it shall be the duty of the grantee to sell or otherwise disposed of that plot subject to the conditions mentioned in this order and Sanad to made a specific mention about this to the Sanad to be executed by him.
- 6) That this permission is to build and Plinth are of 1422.2 Sq. Yards as specified in the site plan and or building specified to site plan and or building plan appended hereto and the remaining area of 3780.7 Sq. Yards of the plot shall be kept vacant and open to Sky.
- 7) That the grantee shall be bound to obtain requisites building permission from the village Panchayat / Municipality ... Panthal before building starting constructions of the proposed or other structure if any.
- 8) That the grantee shall get the building plans approved by the competent authority, where the building control vests in that authority and in these case, he shall prepare the building plans strictly according to the provisions contained in Schedule-III appended to the Maharashtra Land Revenue (Conversion of use of Land and N.A. Asstt.) Rules 1968 and get them approved by the Assistant Collector, Dahamu and construct the building according to the sanctioned plans.
- 9) That the grantee shall maintain the open marginal distances of 30.48 Meters feet from the centre of the village Panchayat Road.
- 10) That the grantee shall commence the N.A. use of the land within the period of one year from the date of this order, unless the period is extended from time to time, failing which the permission shall be deemed to have been cancelled.
- 11) That the grantee shall communicate the date of commencement of that N.A. Use of the land and on change in the use of the Tahsildar or Palath through the Palathi within one month failing which he shall be liable to be dealt with rule of the M.L.R. (Conversion of use of Land and N.A.A.) Rules 1968.



Cont....4.

That the grantee shall pay the N.A. Assessment in respect of the land at the rate of Rs. 25 per acre from the date of commencement of the N.A. Use of the land for the purpose for which the permission is granted. In the event of any change in the use of the land, the N.A. Assessment shall be liable to be levied at the different rate in respect of the fact that the granted period of the N.A. Assessment already levied is yet to expire.

13) That the N.A. Assessment shall be granted for the period ending... after which it shall be liable to be revised at the revised rate if any.

14) That the grantee shall pay the measurement fees within one month from the date of commencement of N.A. use of the land.

15) That the area and N.A. Assessment mentioned in this order and the date of commencement of the N.A. Use of the land, shall be liable to be altered in accordance with the actual area found, measuring the land by the Survey Department.

16) That the grantee shall construct substantial building and or other structure, if any, in the land within a period of three years from the date of commencement of the N.A. Use of the land. This period may be extended by the Collector, Assst. Collector or Tahsil Daran in his discretion, on payment by the grantee of such fine and amount as may be imposed as per Government orders.

17) That the grantee shall not make any additions or alterations to the building already constructed as per approved plan without getting the plans thereon approved by the Assistant Collector.

18(a) If the grantee contravenes any of the conditions mentioned in this order and those in the sanction of the Assistant Collector, Tahsil Daran may be liable under the provisions of any other penalty to which he may be liable under the provisions of the Code continue the said land or in the occupation of the applicant on payment of such fine and assessment as may direct.

18(b) Notwithstanding anything contained in (a) above, it shall be lawful for the Collector, Assst. Collector or Tahsil Daran to remove or alter any building or structure if he is satisfied that it is contrary to the provisions of the grant and the plan specified in that behalf by the Collector, Assst. Collector or Tahsil Daran and to such removal or alteration he may cause the grantee to be held out and recover the cost of carrying out the same from the grantee as an arrears of Land Revenue.

The grant of this permission is subject to the provisions of any other laws for the time being in force and may be applicable next. Amendment Act 1952, Amendment Act 1953 and the relevant other facts of the case, e.g. the Compulsory Acquisition of Land Act 1948 and Municipal Act.





Assistant Collector
Tahsil Daran

Copy with approved plan to
Rant...

मीजणाचे वारसा अजदा क्रिम मंगला नसू नसल्याने या वारसा तासाच्या
 मीजणाचे वारसा अजदा क्रिम मंगला नसू नसल्याने या वारसा तासाच्या
 मीजणाचे वारसा अजदा क्रिम मंगला नसू नसल्याने या वारसा तासाच्या




मीजणे
 मीजणे
 मीजणे



मीजणाचे वारसा अजदा क्रिम मंगला नसू नसल्याने या वारसा तासाच्या
 मीजणाचे वारसा अजदा क्रिम मंगला नसू नसल्याने या वारसा तासाच्या
 मीजणाचे वारसा अजदा क्रिम मंगला नसू नसल्याने या वारसा तासाच्या

पत्तार
१५ / १२०




मीजणाचे वारसा अजदा क्रिम मंगला नसू नसल्याने या वारसा तासाच्या
 मीजणाचे वारसा अजदा क्रिम मंगला नसू नसल्याने या वारसा तासाच्या

विनामूल्य प्रत
 मीजणाचे वारसा

मीजणाचे वारसा अजदा क्रिम मंगला नसू नसल्याने या वारसा तासाच्या
 मीजणाचे वारसा अजदा क्रिम मंगला नसू नसल्याने या वारसा तासाच्या



पल्लर
 नं. १२८ / २०२०
 १६ / १०

मी.सि.सी.चे कार्या अखंडर अंम मी
 जि.सि.सी.चे दिनांक २०/०१/२०
 ता. पावसार येथील २६/०१/२०
 आहारात तयार करेण ह.दु.द. वाचक
 - द.सि.सी.चे कार्या



- या रंगाने दर्शविलेला भाग २६/४/अ असे
- या रंगाने दर्शविलेला भाग २६/४/ब असे

ਮੇਸ਼ੀਲ ਵਿਖੇ ਸਿ. ਨੰ. 100 ਜ਼ਮੀਨ N.A. ਫ਼. ਮ. 243



ਅੰਕਣ: -
 ABCDEF4 ਜ਼ਮੀਨ
 ਸ਼. ਨੰ 24 ਟੇ. 5 N.A. ਫ਼. ਮ.
 ਏ. ਮ. ਫ਼. ਮ. ਟੋ ਪੜ
 4303-
 D.P./N.A.P.S.R 882 ਟੋ ਪੜ
 254.6

ਮੈਂ ਨਿਮਨ ਲਿਖੀਆਂ ਗਈਆਂ
 ਸ਼ਰਤਾਂ ਅਨੁਸਾਰੀ
 ਜ਼ਮੀਨੀ ਪਾਇਲਟ
 2409 ਮਿ. ਮਿ.

ਮੈਂ ਇਸ ਨੂੰ

Mohan L.

ਮੇਸ਼ੀਲ ਵਿਖੇ ਸਿ. ਨੰ. 100 ਜ਼ਮੀਨ

आयकर विभाग
INCOME TAX DEPARTMENT




भारत सरकार
GOVT OF INDIA

NIMESH S THAKKAR
S K THAKKAR

03/07/1982

Permanent Account Number
ADYPT4546M


Signature



95 / 20

आयकर विभाग
INCOME TAX DEPARTMENT





भारत सरकार
GOVT OF INDIA

TARUNA NIMESH THAKKAR
R R PATEL


12/06/1982

Permanent Account Number
AFIPT9218H


Signature



स्थायी लेखा संख्या / PERMANENT ACCOUNT NUMBER
AGBPD6652Q



नाम / NAME
MANOJ KARAMSHI DEDHIA

पिता का नाम / FATHER'S NAME
KARAMSHI NARSI DEDHIA

जन्म तिथि / DATE OF BIRTH
15-01-1967

हस्ताक्षर / SIGNATURE

Manoj K Dedhia

P.R.Sharma

आयकर आयुक्त (कंप्यूटर सेल)
Commissioner of Income-tax, Computer Operations,


Handwritten notes in a box:
78 100



आयकर विभाग
INCOME TAX DEPARTMENT
भारत सरकार
GOVT. OF INDIA

JAY RAJENDRA PATIL
RAJENDRA HARICHANDRA PATIL


23/02/1958
Savings Account Number
ABSP9362P

Signature 

5258
20 / 20



29 120105
3



FORM 6
[See Rule 16(1)]

used
icles

CLF

Driving Licence
1-04/2007 41450
Driving Licence No.
Date of issue 19-10-2007


Name of the Licence Holder

Vehicle
Valid
2007

Mr Pra Vindeakumar

Son/wife/daughter
Prasanna
Mourya

Station
1910



Specimen Signature and Thumb Impression
of the holder of the licence.

Name to be written in the photograph



आयकर विभाग
INCOME TAX DEPARTMENT



भारत सरकार
GOVT. OF INDIA

SALIYA HITESH U

UMARSI KANJI SALIYA

20/05/1977

Permanent Account Number

BLRPS3960E

Saliya Hitesh U

Signature



Handwritten notes in a box, including the number 5200 and a signature.





30/10/2010

दुय्यम निबंधकः

दस्त गोपवारा भाग-1

पत्र

दस्त क्र 8289/2010







4:36:39 pm

पालघर

28/10


दस्त क्रमांक : 8289/2010

दस्ताचा प्रकार : अभिहरतांतरणपत्र

अनु क्र.	पक्षकाराचे नाव व पत्ता	पक्षकाराचा प्रकार	छायाचित्र	अंगठ्याचा टसा
1	<p>नाव: श्री गणेश इंटरप्रायजेस तर्फे भादिर श्री मनोज देदीया व इतर 1 (पॅन नं. ABLFS0172P) - -</p> <p>पत्ता: घर/प्लॉट नं: -</p> <p>गल्ली/रस्ता: -</p> <p>ईमारतीचे नाव: -</p> <p>ईमारत नं: -</p> <p>पेट/वसाहत: वी-3, तुलसी टॉवर साई</p>	<p>लिहून देणार</p> <p>वय 42</p> <p>सही</p> <p><i>M.K. Dedhia</i></p>	 <p>959 - 134284</p>	
3	<p>नाव: निमेश शशिकांत टक्कर व इतर 1</p> <p>पत्ता: घर/प्लॉट नं: -</p> <p>गल्ली/रस्ता: -</p> <p>ईमारतीचे नाव: -</p> <p>ईमारत नं: -</p> <p>पेट/वसाहत: अ/304 नर्मदा एन्क्लेव शहर/गाव: भाईंदर प.</p> <p>तालुका: टाणे</p> <p>पिन: -</p> <p>पॅन नंबर: -</p>	<p>लिहून घेणार</p> <p>वय 29</p> <p>सही</p> <p><i>N. N. N. N.</i></p>	 <p>959 - 134286</p>	
4	<p>नाव: सौ. तरुणा निमेश टक्कर</p> <p>पत्ता: घर/प्लॉट नं: वरील प्रमाणे</p> <p>गल्ली/रस्ता: -</p> <p>ईमारतीचे नाव: -</p> <p>ईमारत नं: -</p> <p>पेट/वसाहत: -</p> <p>शहर/गाव: -</p> <p>तालुका: -</p> <p>पिन: -</p> <p>पॅन नंबर: AFLPT9218H</p>	<p>लिहून घेणार</p> <p>वय 29</p> <p>सही</p> <p><i>T. Thakkar</i></p>	 <p>959 - 134287</p>	

खालील 1 पक्षकारांची कबुली उपलब्ध नाही.

अनु क्र. पक्षकाराचे नाव
2 श्री गणेश इंटरप्रायजेस तर्फे भादिर श्री. रमेश एम. शेडा (पॅन नं. ABLFS0172P) - -



1 OF 1

दस्तऐवज करून देणार तथाकथित [अभिहरतांतरणपत्र] दस्तऐवज करून दिल्याचे कबूल करतात.



दस्त गोपवारा भाग - 2

पलर

दस्त क्रमांक (8289/2010)

21 120

दस्त क्र. [पलर-8289-2010] चा गोपवारा
वाजार मुत्य : 3110800 मोवदला 6300000 भरलेले मुद्रांक शुल्क : 252000

पावती क्र.: 8292 दिनांक: 30/10/2010
पावतीचे वर्णन
नाव: निमेश शशिकांत टक्कर व सौ

दस्त हजर केल्याचा दिनांक : 30/10/2010 04:24 PM
निष्पादनाचा दिनांक : 30/10/2010
दस्त हजर करणा-याची सही :

30000 : नोंदणी फी
540 : नक्कल (अ. 11(1)), पृष्ठांकना
(अ. 11(2)),
रुजवात (अ. 12) व छायाचित्रण (अ. 13)
एकत्रित फी

Handwritten signature

30540: एकूण

दस्ताचा प्रकार : 25) अभिहस्तांतरणपत्र
शिक्का क्र. 1 ची वेळ : (सादरीकरण) 30/10/2010 04:24 PM
शिक्का क्र. 2 ची वेळ : (फी) 30/10/2010 04:33 PM

ओळख :
खालील इसम असे निवेदीत करतात की, ते दस्तऐवज करून देणा-यांना व्यक्तीशः ओळखतात,
व त्यांची ओळख पटवितात.


Handwritten signature
दु. निबंधकाची सही, पालघर

- अजय राजेंद्र पाटील, घर/फ्लॅट नं. -
गल्ली/रस्ता: -
ईमारतीचे नाव: -
ईमारत नं.: -
पेट/वसाहत: -
शहर/गाव: लोकमान्यनगर
तालुका: पालघर
पिन: -
- हितेश उमरशी सालीया, घर/फ्लॅट नं. -
गल्ली/रस्ता: -
ईमारतीचे नाव: -
ईमारत नं.: -
पेट/वसाहत: -
शहर/गाव: भाईदर
तालुका: टाणे
पिन: -

Handwritten signature




20/10/2010



Handwritten signature

दु. निबंधकाची सही
पालघर

प्रमाणित
या दस्तऐवजात
20/10/2010
Handwritten signature
दु. निबंधकाची सही, पालघर



01/11/2010

1.04:00 pm

दुय्यम निबंधकः

पालघर

दस्त गोषवारा भाग-1

पत्र

दस्त क्र 8289/2010

24/12/10

दस्त क्रमांक : 8289/2010

दस्ताचा प्रकार : अभिहरतांतरणपत्र

अनु क्र. पक्षकाराचे नाव व पत्ता

पक्षकाराचा प्रकार

छायाचित्र


अंगठ्याचा दस्त

1 नाव: श्री गणेश इंटरप्रायजेस तर्फे भादिर श्री. मनोज
के. देवीया व इतर 1 (पॅन नं. ABLFS0172P) -
पत्ता: घर/फ्लॅट नं. -
गल्ली/रस्ता: -
ईमारतीचे नाव: -
ईमारत नं.: -
पेट/वसाहत: बी-3, तुलसी टॉवर साई

लिहून देणार

वय 42

सही



2 नाव: श्री गणेश इंटरप्रायजेस तर्फे भादिर श्री. रमेश
एम. छेडा (पॅन नं. ABLFS0172P) -
पत्ता: घर/फ्लॅट नं. -
गल्ली/रस्ता: -
ईमारतीचे नाव: -
ईमारत नं.: -
पेट/वसाहत: बी-3, तुलसी टॉवर साईबाबा नगर, *P. M. Chaudhary*

लिहून देणार

वय 50

सही



3 नाव: निमेश शशिकान्त टक्कर व इतर 1
पत्ता: घर/फ्लॅट नं. -
गल्ली/रस्ता: -
ईमारतीचे नाव: -
ईमारत नं.: -
पेट/वसाहत: अ/304 नर्मदा एन्क्लेव
शहर/गाव: भाईदर प.
तालुका: टाणे
पिन: -
पॅन नम्बर:

लिहून घेणार

वय 29

सही




4 नाव: सी. तरुणा निमेश टक्कर
पत्ता: घर/फ्लॅट नं.: वरील प्रमाणे
गल्ली/रस्ता: -
ईमारतीचे नाव: -
ईमारत नं.: -
पेट/वसाहत: -
शहर/गाव: -
तालुका: -
पिन: -
पॅन नम्बर: AFLPT9218H

लिहून घेणार

वय 29

सही



दस्तऐवज करून देणार तथाकथीत [अभिहरतांतरणपत्र] दस्तऐवज करून दिल्याचे कबूल करतात.

1 OF 1



दस्त गोषवारा भाग - 2

पलर
दस्त क्रमांक (8289/2010)

20120

दस्त क्र. [पलर-8289-2010] चा गोषवारा
बाजार मुल्य : 3110800 मॉवदला 6300000 भरलेले मुद्रांक शुल्क : 252000

पावती क्र. 8292 दिनांक: 30/10/2010
पावतीचे वर्णन
नाव: निमेश शशिकांत टक्कर व इतर

दस्त हजर केल्याचा दिनांक : 30/10/2010 04:24 PM
निष्पादनाचा दिनांक : 30/10/2010
दस्त हजर करणा-याची सही :

30000 : नोंदणी फी
540 : नक्कल (अ. 11(1)), पृष्ठांकनाची
(अ. 11(2)),
रुजवात (अ. 12) व छायाचित्रण (अ. 13) - 3
एकत्रित फी

30540: एकूण

दस्ताचा प्रकार : 25) अभिहस्तांतरणपत्र
शिकका क्र. 1 ची वेळ : (सादरीकरण) 30/10/2010 04:24 PM
शिकका क्र. 2 ची वेळ : (फी) 30/10/2010 04:33 PM (कार्यवाही पूर्ण)
शिकका क्र. 3 ची वेळ : (कबुली) 01/11/2010 01:03 PM
शिकका क्र. 4 ची वेळ : (ओळख) 01/11/2010 01:03 PM

डु. निबंधकाची सही. पालघर

दस्त नोंद केल्याचा दिनांक : 01/11/2010 01:03 PM

अं:ळख :

खालील इसम असे निवेदीत करतात की, ते दस्तऐवज करून देणा-यांना व्यक्तीशः ओळखतात,
व त्यांची ओळख पटवितात.

1) अजय राजेंद्र पाटील , घर/फ्लॅट नं. -

गल्ली/रस्ता: -

ईमारतीचे नाव: -

ईमारत नं: -

पेट/वसाहत: -

शहर/गाव: लोकमान्यनगर

तालुका: पालघर

पिन: -

2) हितेश उमरशी सालीया , घर/फ्लॅट नं. -

गल्ली/रस्ता: -

ईमारतीचे नाव: -

ईमारत नं: -

पेट/वसाहत: -

शहर/गाव: भाईंदर

तालुका: ठाणे

पिन: -

21.12.11

प्रमाणित करण्यात येते की,

या दस्तावेज वर प्रमाणित करण्यात येते की

दुय्यम मिळालेला पालघर

एक संलग्नाचे बुवाचे / 2010/2090
नं. 99

डुय्यम निबंधक, पालघर
पा. 99 सन 2010



डु. निबंधकाची सही
पालघर



दस्तावेजांक व वर्ष: 8289/2010

Monday, November 01, 2010

1:04:15 PM

दुय्यम विभाग: पालघर

पेज 03 व

पेज 03 व

सूची क्र. दोन INDEX NO II

गावाचे नाव : पारथळ (पंभाव क्षेत्र)

- (1) विलेखाचा प्रकार, भोवदल्याचे स्वरूप अगिऱ्हासांतरणयत्र
व बाजारभाव (भाडेपट्ट्याच्या
बाबतीत पट्टाकार आकारणी देतो
की पट्टेदार ते नमूद करावे) भोवदला रु. 6,300,000.00
या.भा. रु. 3,110,800.00

- (2) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक (असल्यास) (1) वर्णन: विभाग-11.2 नोंदने पारथळ ता. पालघर येथील स.नं. 26/4/व चे क्षेत्र 2200 चौ.मि विनशेती जमिन हा या शरदीयताचा विषय आहे.

- (3) क्षेत्रफळ (1)

- (4) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा (1)

- (5) दस्तऐवज करून देण्या-या पक्षकाराचे व संपूर्ण पत्ता नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादीचे नाव व संपूर्ण पत्ता

(1) श्री गणेश इंटरप्रायजेस तर्फे भादिर श्री. मनोज के. देवीया व इतर 1 (पॅन नं. ABLFS0172P) - घर/प्लॉट नं. -; गल्ली/रस्ता: -; ईमारतीचे नाव: -; ईमारत नं.: -; पेट/वसाहत: वा-3, तुलसी टॉवर साईबावा नगर, मिरा भाईंदर रोड; शहर/गाव: -; तालुका: -; पिन: -; पॅन नम्बर: -.

(2) श्री गणेश इंटरप्रायजेस तर्फे भादिर श्री. रमेश एम. छेडा (पॅन नं. ABLFS0172P) - घर/प्लॉट नं.: -; गल्ली/रस्ता: -; ईमारतीचे नाव: -; ईमारत नं.: -; पेट/वसाहत: पी-3, तुलसी टॉवर साईबावा नगर, मिरा भाईंदर रोड; शहर/गाव: -; तालुका: -; पिन: -; पॅन नम्बर: -.

- (6) दस्तऐवज करून घेण्या-या पक्षकाराचे नाव व संपूर्ण पत्ता किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, वादीचे नाव व संपूर्ण पत्ता

(1) निमेश शशिकांत टक्कर व इतर 1; घर/प्लॉट नं.: -; गल्ली/रस्ता: -; ईमारतीचे नाव: -; ईमारत नं.: -; पेट/वसाहत: अ/304 नर्मदा एन्क्लेव्ह; शहर/गाव: भाईंदर प.; तालुका: टाणे; पिन: -; पॅन नम्बर: ADYPT4546L.

(2) सौ. तरुणा निमेश टक्कर; घर/प्लॉट नं.: वरील प्रमाणे; गल्ली/रस्ता: -; ईमारतीचे नाव: -; ईमारत नं.: -; पेट/वसाहत: -; शहर/गाव: -; तालुका: -; पिन: -; पॅन नम्बर: -; तालुका: टाणे; पिन: -; पॅन नम्बर: -.

- (7) दिनांक करून दिल्यावा 30/10/2010
(8) नोंदणीचा 01/11/2010
(9) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ 8289 /2010
(10) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क रु 252000.00
(11) बाजारभावाप्रमाणे नोंदणी रु 30000.00
(12) शोरा

Gandy
दुय्यम विभाग पालघर

